

November 03 2023

To, BSE Limited 25th Floor, P.J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai- 400 001.

Scrip Code: 534623 | ISIN: INE524N01014

Subject: Newspaper Advertisement of the Un-audited Financial Results for the Second Quarter and Half year ended September 30, 2023

Dear Sir/ Ma'am,

Please find enclosed herewith the copy of newspaper advertisement of the Unaudited Financial Results for the Second Quarter and Half year ended September 30, 2023, in the English National daily "Business Standard" dated November 3 2023 and Marathi daily "Mumbai Pratahkal" dated November 3, 2023.

Kindly note the same and acknowledge the receipt.

Thanking you, Yours Truly

For Jupiter Infomedia Limited

UMESH Digitally signed by UMESH VASANTL VASANTLAL MODI Date: 2023.11.03 12:36:22 +05'30'

Umesh Vasantlal Modi Chairman & Managing Director

DIN: 01570180

Encl.: As above

336, Laxmi Plaza, Laxmi Industrial Estate, New Link Road, Andheri (W), Mumbai 400053. India.
Tel: 91-22-61979000, 26341691 / 92 / 93 Fax: 91-22-26341693 E-mail: jupiter@jimtrade.com Website: www.jupiterinfomedia.com CIN No.: 122200MH2005PLC152387







## Disclose electoral bond data till Sep 30: SC to EC

New Delhi, 2 November

The Supreme Court on Thursday directed the Election Commission of India (ECI) to produce before it in sealed cover the "up to date" data of funds received by political parties through electoral bonds till September 30, 2023.

A five-judge constitution Bench headed by Chief Justice D Y Chandrachud referred to the April 12, 2019, interim direction passed by the apex court directing political parties to furnish the details of funds received by them through electoral bonds to the poll panel in a sealed cover.

The Bench, comprising Justices Saniiv Khanna, B R Gavai, J B Pardiwala and Manoi Misra, said the April 2019 order was not restrictive to the date on which it was pronounced, and if there was any ambiguity, it was necessary for the poll panel to seek a clarification from the top court.

While hearing arguments on a batch of petitions challenging the validity of the electoral bonds scheme for funding political parties, the Bench observed the ECI should have the up to date data.

"In any event, we now direct that the EC shall produce up to date data until September 30, 2023, in terms of the interim direction which was issued on April 12, 2019" the Bench ordered

It said the exercise be carried out within two weeks and data handed over to the registrar (judicial) of the apex court in a sealed cover. The Bench reserved its verdict on the petitions, including those filed by Congress leader Java Thakur, the Communist Party of India (Marxist) and NGO Association for Democratic Reforms (ADR), after hearing arguments for

During the hearing, the Bench asked



YOU SHOULD HAVE GOT THE DATA WHEN YOU WERE COMING TO THE COURT... THAT DAY WE HAD EMPHASISED AND ALL OF US HAD EXPRESSED THE VIEW AND WE EXPECTED YOU TO COME BACK WITH THE DATA

THE BENCH TOLD THE EC'S COUNSEL

> A five-judge Bench referred to the 2019 interim direction directing political parties to furnish details of funds received by them through electoral bonds

The exercise is to be carried out within two weeks and data handed over to the registrar (judicial) of the apex court in a sealed cover

> The Bench asked the EC's counsel about the quantum of electoral bonds that have been subscribed

the EC's counsel about the quantum of know about the quantum of bonds subelectoral bonds which have been subscribed. The EC's counsel said he had some data in terms of the April 2019 order in a sealed cover and he can place that before the court. "Is the data up to date, at least till March 2023?" the bench asked.

The counsel referred to the April 2019 order of the apex court and said the details were till 2019 only. "You have to continue to collect the data," the bench said, adding, the EC never came back to the court for clarification if there was any doubt regarding the earlier directive.

"You should have got the data when you were coming to the court... That day we had emphasised and all of us had expressed the view and we expected you to come back with the data," the bench told the EC's counsel. The counsel said he can provide the data and the EC can seek details from all political parties.

The Bench said it would not ask State Bank of India to reveal the identity of the donors at this stage but it would like to

scribed. "What is time frame in which data has to be given every year? Is it every financial year? What is the deadline?" the Bench asked.

The counsel informed the court the data was to be given six months after a financial year got over.

"You ought to have the data. You will have the total quantum of electoral bonds and what is the bifurcation between different political parties," it told the EC's counsel, who said the poll panel will have to collate that. "File the data as of March 31, 2023 and submit it to us. You can even give us the data till September 30, 2023," the bench told the lawyer.

In its April 2019 order, the top court, which had not stayed the Centre's Electoral Bond Scheme, 2018, made it clear it would accord an in-depth hearing to the pleas as the Centre and the EC have raised "weighty issues" having "tremendous bearing on the sanctity of the electoral process in the country".

## GOVERNMENT OF TAMIL NADU FINANCE DEPARTMENT, CHENNAI-9

#### **Auction of 7 years Tamil Nadu Government Stock (Securities)**

Government of Tamil Nadu has offered to sell by auction the dated securities for an amount of Rs.1000 crore with Seven year tenure. Securities will be issued for a minimum nominal amount of Rs.10.000/and multiples of Rs.10,000/- thereafter. Auction which will be yield based under multiple price format will be conducted by Reserve Bank of India at Mumbai Office (Fort) on November 07, 2023.

2. The Government Stock up to 10% of the notified amount of the sale will be allotted to eligible individuals and institutions subject to a maximum limit of 1% of its notified amount for a single bid as per the Revised Scheme for Non-competitive Bidding facility in the Auctions of State Government Securities of the General Notification (Annexure II). Under the scheme, an investor can submit a single bid only through a bank or a Primary Dealer.

3. Interested persons may submit bids in electronic format on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System as stated below on November 07, 2023.

a) The competitive bids shall be submitted electronically on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System

between 10.30 A.M. and 11.30 A.M. b) The non-competitive bids shall be submitted electronically on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System

4. The yield percent per annum expected by the bidder should be expressed up to two decimal points. An investor can submit more than one competitive bid at different rates in electronic format on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System. However, the aggregate amount of bids submitted by a person should

5. The result of auction will be displayed by Reserve Bank of India on its website on November 07, 2023. Successful bidders should deposit the price amount of Stock covered by their bids by means of a Bankers' Cheque or Demand Draft payable at Reserve Bank of India, Mumbai (Fort) or Chennai on November 08, 2023 before the close of banking

6. The Government Stock will bear interest at the rate determined by Reserve Bank of India at the auction and interest will be paid half yearly on May 08 and November 08. The Stock will be governed by the provisions of the Government Securities Act, 2006 and Government Securities Regulations, 2007.

7. The stocks will qualify for ready forward facility.

between 10.30 A.M. and 11.00 A.M.

8. For other details please see the notifications of Government of Tamil Nadu Specific Notification 688(L)/W&M-II/2023 dated November 02, 2023.

Principal Secretary to Government, DIPR/ 1267 /DISPLAY/2023 Finance Department, Chennai-9.

T.Udhayachandran

MANGALAM ENGINEERING PROJECTS LTD.
CIN: L74899DL 1984PLC017356
Regd. Office: 101C, Ground Floor, Kundan House, Harinagar Ashram, Mathura Road, New Delhi-110014
website: www.mangalamengineering.com Email: info@mangalamengineering.com

Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Six Months ended on September 30, 2023 (₹ in Lakh ended 30.09.2023 29.68 24.19 Total income from operations (net)

Net Profit/(Loss) for the period (before tax 25.18 23.11 23.72 15.86 21.94 23.36 Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary item: Net Profit/(Loss) for the period after tax

JUPITER INFOMEDIA LIMITED

CIN: L22200MH2005PLC152387
Regd. Off.: 336 Laxmi Plaza, Laxmi Ind. Estate, New Link Road, Andheri West, Mumbai-400053.

	Email: jupiter@jimtrade.com; Web: www.jupiterinfomedia.com; TEL: 91-22-26341691								
ľ	Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter ended 30th September, 2023 (Rs. in Lakhs)								
ir. Io.	Particulars	Quarter ended 30.09.2023 Unaudited	Half Year ended 30.09.2023 Unaudited	Quarter ended 30.09.2022 Unaudited					
1	Total income from operations (net)	48.20	85.68	121.60					
2	Net Profit before Tax & Exceptional items	271.59	556.03	108.80					
3	Net Profit before tax and after Exceptional items	271.59	556.03	108.80					
1	Net Profit after tax	167.08	340.81	69.39					
5	Total Comprehensive Income for the period.	167.08	340.81	69.39					
3	Paid-up Equity Share Capital	1,002.00	1002.00	1,002.00					
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown								

	Basic & Diluted Earnings Per Share (of Rs.	10/- each)	1.67	3.4	0	0.69
Notes: 1. Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter ended 30 <sup>th</sup> September, 2023 (Rs. ii						
ŗ. D.	Particulars	Quarter ende 30.09.2023	d Half ye	ar ended 9.2023		rter ended 0.09.2022
	Total income from operations (net)	0.79	(	6.40		0.86
	Net profit before tax	21.58	34	1.62		19.46
	Net profit after tax	16.35	27	7.02		12.53
Ī	Total comprehensive Income for the period.	16.53	27	7.02		12.53

in the Audited Balance Sheet of the previous year

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the above extract of the Quarterly Financial Results as filed with the Stock Exchange is available on the website of the Stock Exchange and the Company at www.bseindia.com&www.jupiterinfomedia.com.

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 02/11/2023. The Company's Statutory Auditors have expressed an unmodified opinion of the aforesaid results

For and on behalf of the Board Chairman & Managing Directo

#### CENTURY ENKA LIMITED

CIN: L24304PN1965PLC139075

Regd. Office: Plot No.72 & 72A, MIDC, Bhosari, Pune - 411026. Tel. No.: 020-66127304 • Fax No.: 020-27120113

Website: www.centuryenka.com • Email: cel.investor@adityabirla.com

Extract of Unaudited Financial Results for Three Months and Six Months Ended 30th Sept, 2023 ₹ in Lacs

#### Half **Quarter Ended** Year Ended Year Ended Year ende Year ende 30-Sep-23 30-Sep-22 30-Sep-23 31-Mar-23 30-Sep-23 30-Sep-22 30-Sep-23 31-Mar-23 **Particulars** Standalone Consolidated Unaudited | Unaudited | Unaudited Audited Unaudited | Unaudited | Unaudited Audited 209,109 209,109 **Total Income from Operations** 56,812 84,540 40,819 56,812 84,540 Net Profit before Tax and before Exceptional Items 3,277 2,426 11,780 3,267 2,386 11,768 619 Net Profit before Tax and after Exceptional Items 3,277 2,426 11.780 619 3,267 11.768 Net Profit after Tax and after Exceptional Items 451 2,566 1,821 9,044 429 2,556 1,781 9,032 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after Tax) and 982 2.829 2.356 9.300 960 2.819 2.316 9.288 Other Comprehensive Income (after Tax)] Paid-up Equity Share Capital (Face value of 2.185 2,185 2,185 2,185 2,185 2,185 2.185 2,185 Rs. 10 each) Basic & Diluted Earnings Per Share (of Rs.10 each) 2.06 11.74 8.33 41.39 1.96 11.70 8.15 41.34

1) The above results have been reviewed and recommended for approval by the Audit Committee to the Board of Directors and have been approved by the Board of

2) The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Stock Exchange website (www.nseindia.com and www.bseindia.com) and on Company's website (www.centurvenka.com)

For and on behalf of Board of Directors

Suresh Sodani (Managing Director) DIN: 08789604

Date: 02/11/2023

Place: Mumbai

**SOLAR INDUSTRIES** INDIA

LIMITED

#### CIN: L74999MH1995PLC085878 Registered Office: "Solar" House 14, Kachimet, Amravati Road, Nagpur - 440023,

Maharashtra, India

Tel: +91 712 6634555, Fax: +91 712 22500200,

Email: investor.relations@solargroup.com, Website: www.solargroup.com

#### EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2023 (₹ in Crores, except per share data

**Particulars** 30.09.2023 30.09.2023 30.09.2022 30.09.2023 30.09.2023 30.09.2022 (2) (3) (2) Total Income from 874.90 1355.18 3045.58 1,570.96 Operations (net) 843.90 1,841.08 Net Profit for the period after tax 141.18 278.59 91.91 208.99 410.58 188.62 Total Comprehensive Income for the period (after tax) 141.15 278.56 91.91 169.70 271.26 168.01 Paid-up Equity Share Capital (Equity share of ₹ 2/- each) 18.10 18.10 18.10 18.10 18.10 18.10 Reserves (excluding Revaluation Reserve) Earning per Share (Face value of ₹ 2 /-) (not annualised) a) Basic 15.60 30.79 10.16 22.12 43.93 19.49 10.16 b) Diluted: 15.60 30.79 43.93 19.49 22.12

The Unaudited Consolidated and Standalone Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023 of SOLAR INDUSTRIES INDIA LIMITED (the "Company") have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on November 02, 2023. The Company confirms that its statutory auditors have issued limited review report opinion on the respective standalone and consolidated financial results for the quarter and half year ended September 30, 2023.

2 The Company has identified 'Explosives and its Accessories', as its only reportable segment as defined under Ind AS 108 Operating Segments.

Previous period figures have been regrouped, as considered necessary, to conform with current period presentation.

The above is an extract of the detailed format of statement of Unaudited Financial Results for the quarter and half year ended on September 30, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the quarter and half year ended on September 30, 2023 are available on the Stock Exchange websites at: (www.nseindia.com) and (www.bseindia.com) and on the Company's website at: (www.solargroup.com)

for Solar Industries India Limited

Sd/ Manish Nuwal Managing Director & CEO

## words after Kejriwal skips ED summons PRESS TRUST OF INDIA New Delhi, 2 November A war of words erupted between the

AAP, BJP in war of

Bharatiya Janata Party (BJP) and the ruling Aam Aadmi Party (AAP) on Thursday as Delhi Chief Minister Arvind Kejriwal skipped the Enforcement Directorate's summons in a case linked to the alleged excise policy scam saying it was "illegal and politically motivated".

The BJP flayed Kejriwal for "running away" from the ED summons and said he does not want to face the truth, while the AAP hit back saying that the summons was "polit- **Pradesh on Thursday** ically motivated". The RIP's Delhi unit also staged

a protest at the Rajghat demanding Kejriwal's resignation over the alleged excise policy scam. "Kejriwal ran away from the

ED's summons. He does not want to face the truth.... It won't be an exaggeration to say that the Delhi liquor scam king has accepted that he was involved in liquor scam and corruption," BJPNational Spokesperson Sambit Patra told a press conference here.

AP leader Saurabh Bharadwaj said: "Today, the Delhi chief minister was asked to appear before the ED. He wrote to the ED, saying the summons does not make it clear in which capacity he is being called -as a witness or as a suspect, in his capacity as an individual, chief minister or AAP national convener."



Delhi Chief Minister Arvind Kejriwal during a roadshow ahead of the Assembly elections, in Madhya

## **ED raids Delhi** minister in money laundering probe

The Enforcement Directorate (ED) on Thursday raided the premises of Delhi cabinet minister and AAP leader Raaj Kumar Anand and some others as part of a money laundering probe, official sources said. A dozen premises, including that of the minister in the Civil Lines area of the national capital, were being searched since 7:30 am, they said. The probe against Anand is being undertaken as per provisions of the Prevention of Money Laundering Act.

## Congress for INDIA coalition losingsteam Bihar Chief Minister Nitish Kumar (pictured) on with Assembly polls in

Nitish blames

Thursday blamed the Congress' preoccupation

five states for the INDIA coalition's inability to build on the momentum it had gained in recent

The JD(U) leader's remarks came at a rally held by the Communist Party of India which was evocatively themed Bhaajpa hataao Desh

bachao (dislodge the BJP from power, save the country). Speaking in the presence of senior leaders such as CPI General Secretary D Raja, Kumar

recalled that parties opposed to pensation had come together to form the new

## **Anti-Corruption Bureau** arrests ED officer in Jaipur

The Rajasthan Anti-Corruption Bureau on Thursday arrested an Enforcement Directorate officer, posted in Manipur, and his associate here for allegedly taking a bribe of ₹15 lakh for settling a matter related to a chit fund case, officials said.

Those arrested are Naval Kishor Meena, an enforcement officer in the federal probe agency and resident of Vimalpura in Jaipur district, and Babulal Meena, a junior assistant in the Mundawar Sub-Registrar Office in the newly formed Kotpulti-Behror district of Rajasthan, the bureau said in a statement.

## **CASH-FOR-QUERY ROW**

# Moitra storms out of ethics panel meet citing 'indecent questions'

New Delhi, 2 November

Opposition members of the Lok Sabha Ethics Committee on Thursday stormed out of its meeting along with TMC MP Mahua Moitra as they accused its Chairperson Vinod Kumar Sonkar of asking her "indecent personal" questions, a charge he said was motivated to shield the parliamentarian from queries into her

"unethical conduct". Moitra also wrote to Lok Sabha Speaker Om Birla alleging that she was subjected to the "proverbial vastraharan" by the chairperson of the Ethics Committee during the hearing.

Moitra, who pleaded innocence to bribery allegations, termed Sonkar's questions to her "filthy" following the walkout while he defended the queries, saying they were related to businessman Darshan Hiranandani's affidavit in which he admitted to giving her bribes and using her parliamentary login ID to ask



Lok Sabha Ethics Committee in New Delhi on Thursday and pleaded innocence to bribery allegations

questions on her behalf. Angry words and accusations flew thick and fast at the over four-hour-long meeting of the panel which might now

draft report at the next meeting, which is vet to be scheduled. It may recommend action against Moitra, sources said.

BJP MPs, who are in majority in the 15member ethics panel, continued to hold deliberations after the walkout by five opposition lawmakers and are learnt to have taken a grim view of Moitra's angry words and uncooperative attitude, the sources said.

BJPMP and panel member Aparajita Sarangi said Moitra behaved in an "angry, rude, and arrogant" manner when she was asked about Hiranandani's affidavit. Opposition members, including N

Uttam Kumar Reddy of the Congress, Danish Ali of the BSP and Girdhari Yadav of the JD(U), hit out at Sonkar, "Such personal questions were asked from a woman," Yadav told reporters.

Reddy accused Sonkar of acting at someone's behest, an apparent jibe at the government, while Ali lashed out at indecent and unethical queries.

Place: Nagpur Date : November 02, 2023 DIN - 00164388

मुंबई, दि. २ ( प्रतिनिधी ) : मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट मधील कर्मचाऱ्यांना येत असलेल्या अडचणीची पाहणी काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्टीय कार्याध्यक्ष सप्रियाताई सुळे यांनी केली होती. त्यानंतर या सर्व मागण्यांकरिता महापालिका आयुक्त यांची भेट घेणार असल्याचे देखील म्हटले होते. त्यानुसार आज आयुक्त यांची भेट घेण्यात आली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या अनेक मागण्या पूर्ण करण्यात आल्याचे माहिती आयुक्तांनी दिली आहे असे प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या. सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, बेस्ट मधील कंत्राटी तसेच कायम कर्मचाऱ्यांनाही बेस्टने पास दिला आहे, ही आनंदाची बाब आहे. दुसऱ्या गोष्टी जसे की स्वच्छतागृहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर यासंदर्भातही वरिष्ठ जातीने लक्ष घालणार आहेत. यासाठी त्यांनी एक महिन्याचा कालावधी मागितला आहे. एक महिन्यानंतर मी स्वत: त्याबाबत आढावा घेणार आहे असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या. सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की,

बेस्टच्या बाबत केंद्राने प्रिपेड मीटर

संदर्भात जो निर्णय घेतलाय त्यासंदर्भातही

चर्चा करण्यात आली यामध्ये केंद्राने जे

राज्य सरकारला निर्देशित केले आहे,

त्याची माहिती आत्ता राज्य सरकारही घेत आहे. त्यामुळे याबाबतची माहिती थोड्याच दिवसांत सर्वसामान्यांना कळेल असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

मुंबईतील प्रदुषणाबाबतही त्यांनी पाठप्रावा केला. यासंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, बेस्टच्या वरिष्ठांनी याबाबत काही कायदे, नियम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटही केले आहे. त्याचाही आम्ही सगळे अभ्यास करु. मुंबईमध्ये वायू प्रदूषणामुळे वयोवृद्धांसह लहान मुले, महिला यांना फार मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत महापालिकेसह सरकारनेही गांभीयांने काही निर्णय घेण्याची गरज

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनस संदर्भात त्या म्हणाल्या, कर्मचाऱ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त बोनस देण्याचे आयुक्तांनी आश्वासन दिले त्यासंदर्भातील प्रस्तावही त्यांनी पाठवला आहे. त्यांनी एक महिन्याची मुदत मागितली आहे, तर आपण एक महिना थांबून वाट पाहूया. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष राखीताई जाधव मुंबई प्रदेश युवक अध्यक्ष ॲंड निलेश भोसले, BEST कामगार सेना अध्यक्ष सहास सामंत यांची उपस्थिती होती.

जाहीर सूचना

सर्व संबंधितांना याद्वारे सचित करण्यात येते की, माझे अशीर श्री. देवजी रूधाभाई चरण व श्रीम. सुमित्रा देवजी चरण हे फ्लॉट क. २०५. २ रा मजला. रेहाब बिल्डींग क. ६. अमन आदर्ष एसआरा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., अमन आदर्श आदर्स वांदवरकर रोड, बोरिवली (प), मुंबई ४०० ०९२ मोजमापित क्षेत्रफव २२५ चौ. फूट (चटई) मालमत्तेचे कायदेशीर मालक आहेत. माझे नोंदणीकरण क. २९. विभिन्न क. ७२६ ते ७३० चे सभासद आहेत. माझे अशील यांनी सदर फ्लॅट **श्री. जाफर अब्दूल रहिम शेख** यांच्याकडून दि. २७.१०.२०२० रोजी दस्तावेज क्र. ८२०६/२०२० दि. २७.१०.२०२० नोंदणीकरण उप निबंधक बोरिवली-

वरील सदर फ्लॅट श्री. अब्दुल रहिम शेखा यांना मूळ झोपडपई मालक/ जिमनधारक यांनी जुना रूम आवंटित केला व संबंधित बिल्डर/ विकासक में. रिलायन्स कन्स्ट्रक्शन कं. यांनी वरील सदर जुन्या रूमचा एसआरए योजना अंतर्गत विकास केला व तसेच सद फ्लॅट क्र. २०५, २ रा मजला, मोज. २२५ चौ. फूट चटई, परिशिष्ट-२, अन. क्र. २९ आवंटित केला व जना रूम पत्ता रेहा सोसायटी लि., अमन आदर्श आदर्स चांदवरकर रोड, बोरिवली (प) मुंबई ४०० ०९२ धारक प्लॉट सीटीएस क्र. ६५५, भाग ६५६, भाग ६५७, ६५९, ६६०, ६६१ ते ६६४ व भाग ६५५ धारक गाव बोरिवली, तालुका बोरिवली येथील नोंदणीकरण जिहा व रहिम शेख यांचा मत्य दि. १७.१०.२०१६ रोजी मंबई येथे झाल शेखा, २. हालिमा बी याकूब केरानी (उर्फ हालिमा बी अब्दूल रहिम शेखा), ३. खादून आरिफ झारी (उर्फ खादून अब्दूल रहि शेखा), ४. तबस्सूम मोहम्मद शफी शेखा (उर्फ तबस्सूम अब्दूल रहिम शेखा), ५. श्री. जफार अब्दूल रहिम शेखा हे कायदेशी वारस आहेत व १. अलमास अब्दूल रहिम शेख, २. हालिमा ब याकब केरानी (उर्फ हालिमा बी अब्दल रहिम शेख) खाट्न आरिफ झारी (उर्फ खाट्न अब्दूल रहिम शेख) . तबस्सूम मोहम्मद शफी शेख (उर्फ तबस्सूम अब्दूल रहिम शेख) यांनी श्री. जफार अब्दूल रहिम शेख यांच्या नावे दस्तावेज क्र. ३०५०/२०२० दि. ०९.०३.२०२० अंतर्गत नोंदणीकृत उप निबंधक बोरिवली ५ येथे रिलीण्ड केले.

जर कोणाही व्यक्तीस सदर फ्लॅट संबंधात तसेच कायदेशीर वारस यांच्या संबंधात कोणतेही दावे, अधिकार व दावे, आक्षेप असल्यास त्यांनी मला संबंधित दस्तावेज यांच्यासह सदर सूचनेच्या प्रसिद्धी गरखेपासून १४ दिवसांच्या आत सदर पुराव्यांसह सूचित करावे अन्यथा कोणतेही हक वा दावे गृहित धरले जाणार नाहीत व सदर काही दि. ०३.११.२०२३

वकील उच्च न्याया

फ्लॅट क्र. सी/९०४, बीर स्प्लेंडर, बिल्डींग क्र. १, कॅपिटल मॉलजवल, सेक्टर ३, यशवंत वायवा टाऊनशीप नो. क्र. +९१९९६७६१९५३७

#### सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ई विभाग मुंबई यांचे कार्यालय

भोरुका चॅरीटेबल ट्रस्ट, ट्रान्सपोर्ट हाऊस, ५ वा माळा, १२८/बी, पुना स्ट्रिट, मस्जिद बंदर (पूर्व), मुंबई ४०० ००९

जा.क्र.सनि/ई विभाग/जाहीर नोटीस १९९२/सन २०२३

दिनांक- ०२/११/२०२३

## जाहीर नोटीस

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५४-बी -२९ अन्वये नोटीस

खालील थकबाकीदार यांना या नोटीसीद्वारे सूचित करण्यात येते की, अर्जदार संस्था **केडी शॉपिंग को– ऑप. सो. लि., पहिल** मजला, २३३/२३४, बेलासिस रोड, नागपाडा जंक्शन, मुंबई- ४००००८ यांनी या कार्यालयांत वसुली दाखला मिळणेसाठी अर्ज केल असून, सदर अर्जावर दि. २०/११/२०२३ रोजी दपारी १२.०० वाजता ३ री सुनावणी ठेवण्यांत आली आहे.

तरी सदर दिवशी आपले म्हणणे मांडण्यासाठी आपण स्वतः किंवा आपले प्रतिनिधी मार्फत हजर राहावे. याकामी आपण गैरहज राहिल्यास आपणांस याबाबत काही म्हणणे मांडावयाचे नाही असे गृहीत धरुन आपल्या अनुपस्थितीत वादी संस्थेने दाखल केलेल्य अर्जावर सुनावणी देऊन निर्णय घेतला जाईल, याची नोंद घ्यावी.

अ. क्र.	थकबाकीदार/कर्जदाराचे नांव	थकबाकीदार/कर्जदाराचा पत्ता	रक्कम
٤	श्री. मोहम्मद कासीम मोहम्मद इब्राहिम आणि श्री. मोहम्मद फैयाज मोहम्मद इब्राहिम (दावा क्र.१२४/२०२३)	शॉप क्र. २५, तळ मजला, केडी शॉपिंग को-ऑप. सो. लि., २३३/२३४, बेलासिस रोड, नागपाडा जंक्शन, मुंबई - ४००००८.	९९,५२८/-
?	अब्दुल रज्जाक अब्दुल सत्तार डोकाडीया आणि इतर (दावा क्र. १२१/२०२३)	शॉप क्र. ५४, पहिला मजला, केडी शॉपिंग को–ऑप. सो. १,०४,२०१/– लि., २३३/२३४, बेलासिस रोड, नागपाडा जंक्शन, मुंबई – ४००००८.	१,०४,२०१/-
æ	ए. कैयुम मोहम्मद हसन (दावा क्र. १२२/२०२३)	शॉप क्र. १९, पहिला मजला, केडी शॉपिंग को-ऑप. सो. लि., २,५२,७३९/- २३३/२३४, बेलासिस रोड, नागपाडा जंक्शन, मुंबई - ०८.	२,५२,७३९/-
Х	जहिरुद्दिन अहमद (दावा क्र. १२०/२०२३)	शॉप क्र. ११, तळ मजला, केडी शॉपिंग को-ऑप. सो. लि., १,८२,४०१/- २३३/२३४, बेलासिस रोड, नागपाडा जंक्शन, मुंबई - ०८	१,८२,४०१/-
ч	मेहबूब अहमद अली वर्से (दावा क्र. १२३/२०२३)	शॉप क्र. ०२, तळ मजला, केडी शॉपिंग को-ऑप. सो. लि., १,१०,३६९/- २३३/२३४, बेलासिस रोड, नागपाडा जंक्शन, मुंबई - ०८	१,१०,३६९/-
Ę	अझीझ हसन रझा (दावा क्र. १३३/२०२३)	शॉप क्र. ६५, तळ मजला, केडी शॉपिंग को-ऑप. सो. लि., ६६,६९५/- २३३/२३४, बेलासिस रोड, नागपाडा जंक्शन, मुंबई - ०८.	६६, ६९५/-
b	मोहम्मद जावेद मोहम्मद वजीर शेख (दावा क्र. १३१/२०२३)	शॉप क्र. ५३, तळ मजला, केडी शॉपिंग को-ऑप. सो. लि., ७१,१९४/- २३३/२३४, बेलासिस रोड, नागपाडा जंक्शन, मुंबई - ०८.	७१,१९४/-
۷	मुमताज जहिरुद्दिन अहमद	शॉप क्र. १८, तळ मजला, केडी शॉपिंग को-ऑप. सो. लि., ४४,६२५/- २३३/२३४, बेलासिस रोड, नागपाडा जंक्शन, मुंबई - ०८.	४४,६२५/-

सुनावणीचे ठिकाण :-भोरुका चॅरीटेबल टस्ट, टान्सपोर्ट हाऊस, ५५ वा माळा, १२८/बी, पुणा स्ट्रिट, मस्जिद बंदर (पूर्व), मुंबई ४०० ००९



(संदिपान मते) सहकारी संस्था, ई विभाग, मुंबई

#### मायकोज इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : 421, मेकर चेंबर 5, नरिमन पाँईट, मुंबई, महाराष्ट्र भारत 400 021. सीआयएन क्र. : L32201MH1988PLC152404

दि. 30 सप्टेंबर, 2023 रोजी संपलेल्या तिमाही / अर्ध वर्ष अखेरकरिता अलेखापरिक्षीत स्थायी वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

विवरण		तिमाही अखेर (अलेखापरीक्षित)			अर्ध वर्ष अखेर (अलेखापरीक्षित)	
	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	6.00	-	6.00	-	19.56
कर पूर्व सामान्य उपक्रमातून निव्वळ नफा	(7.32)	3.20	5.44	4.12	8.02	(3.96)
कर पश्चात सामान्य उपक्रमातून निव्वळ नफा	(7.32)	3.20	(5.44)	(4.12)	(8.02)	(3.96)
एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	(7.32)	3.20	(5.44)	(4.12)	(8.02)	(3.96)
इक्विटी शेअर भांडवल	216.41	216.41	216.41	216.41	216.41	216.41
राखीव (गत वर्षाच्या ताळेबंदामध्ये लेखापरीक्षित निर्देशित मूल्यांकन राखीव वगळता)	-	-	-	-	-	-
प्रति शेअर उत्पन्न (रू. 10/-प्रत्येकी)						
ए. मूळ -	-	-	-	-	-	
बी. सौम्य	-	-	-	-	-	-

ा. वरील सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन 2015 च्या विनियमन 33 अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह दाखल दि. 30 सप्टेंबर, 2023 रोजी अखेरकरिता तिमाही / अर्ध वर्ष अखेर स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल विस्तृत प्रारूपांचे सारांश आहे. दि. 30 सप्टेंबर, 2023 अखेरकरिता तिमाही / अर्ध वर्ष अखेरकरिता स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट बीएसई www.bseindia.com वर व कंपनीची वेबसाइट अर्थात www.microseindia.com वर उपलब्ध आहे

सही/-

ठिकाण : मुंबई दि. 02 नोव्हेंबर, 2023

श्याम संदर अगरवात

#### YOGI LIMITED

ठिकाण : मुंबई दि. 02.11.2023

#### योगी लिमिटेड

सीआयएन • । 70100MH1992PI C069958

बी/404, दी कॅपिटल, जी-ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, आयसीआयसीआय बँकच्या मागे, वांद्रे (पू), मुंबई 400 051. दूर. 022-49428888, ई-मेल : info@yogiltd.com

दि. 30 सप्टेंबर, 2023 रोजी संपलेल्या तिमाही व अर्ध वर्ष अखेरकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			तीन महिने अखेर		सहा महि	हुने अखेर	वर्ष अखेर	
अनु. क	विवरण	30.09.2023	30.09.2022	30.06.2023	30.09.2023	30.09.2022	31.03.2023	
9h		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	लेखापरीक्षित	
1.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-	-	-	-	-	-	
2.	सामान्य उपक्रमातून कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी)	(15.56)	(8.55)	(26.84)	(42.40)	(31.41)	(40.25)	
3.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा, (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	(15.56)	(8.55)	(26.84)	(42.40)	(31.41)	(40.25)	
4.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा), (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	(15.56)	(8.55)	(26.84)	(42.40)	(31.41)	(40.25)	
5.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात कालावधीकरिता समाविष्ट नफा/ (तोटा) (करपश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	(15.56)	(8.55)	(26.84)	(42.40)	(31.41)	(40.25)	
6.	समभाग भांडवल (दर्शनी मृत्य रु. 10/- प्रति शेअर)	1,619.13	415.73	1,335.73	1,619.13	415.73	826.08	
7.	प्रति शेअर उत्पन्न (अतिविशेष बाबींपूर्व) (रू. 10/-प्रत्येकी) (वार्षिकरित्या नाही)							
	ए. मूळ	(0.01)	(0.21)	(0.27)	(0.78)	(0.76)	(0.78)	
	बी. सौम्य	(0.01)	(0.21)	(0.27)	(0.78)	(0.76)	(0.78)	
8.	प्रति शेअर उत्पन्न (अतिविशेष बाबी पश्चात) (रू. 10/-प्रत्येकी) (वार्षिकरित्या नाही)							
	ए. मूळ	(0.01)	(0.21)	(0.27)	(0.78)	(0.76)	(0.78)	
	बी. सौम्य	(0.01)	(0.21)	(0.27)	(0.78)	(0.76)	(0.78)	

ाटप: बदीत सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन 2015 च्या विनियमन 33 अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह दाखल दि. 30 सप्टेंबर, 2023 रोजी अक्षेरकरिता दुसऱ्या तिमाही व अर्थ वर्ष अखेर विस्तृत प्रारूपांचे सारांश आहे. दि. 30 सप्टेंबर, 2023 करिता अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट बीएसई www. bseindia.com वर व कंपनीची वेबसाइट अर्थात www.yogiltd.com वर उपलब्ध आहे.

सही / -घनश्यामभाई नांजीभाई पटेल व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : 0664725

#### **AGAINST PROPERTY** NOTICE is hereby given that KISHAN NARAYAN KENI resident of Ganga Niwas;

जाहीर सुचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, माझे अशीत

श्री. सुधीर भगवान गुप्ता हे फ्लॅट क्र. ४०१, चौंथ

मजला, बिल्डींग क्र. २९, सोनम श्री को-ऑप. हा. सो

लि., फेज-१२, बिल्डींग क्र. २९ ते ३२, न्यु गोल्डन नेस्त

कॉम्प्लेक्स, १०० फुट रोड, भाईंदर (पूर्व), तालुका व

जिल्हा ठाणे ४०१ १०५ येथील मालक आहेत

श्री. सुधीर भगवानराम गुप्ता व श्री. भगवानराम सिताराम

गुप्ता यांना विक्री करार दि. २८.१२.२००६ रोजी विक्र

केला. श्री. भगवान सिताराम गुप्ता यांच

मृत्यू दि. ०५.०४.२०२१ रोजी मुंबई येथे झाला. मयत

गुप्ता (पत्नी), २. श्री. सुधीर भगवान गुप्ता (मुलगा) सुनिल भगवान गुप्ता (मुलगा)

४. श्री. अनिल भगवान गुप्ता (मुलगा)

६. श्रीम. गीता संजय गुप्ता (मुलगी) हे केवळ कायदेशी

वारस आहेत. रिलीज करार दि. १५.०९.२०२३ मार्फर

१. श्रीम. शांतीदेवी भगवान गुप्ता, २. श्री. सुनिल भगवान

४. श्री. अरूण भगवान गुप्ता व ५. श्रीम. गीता संजय गुप्ता गगवान एस. गुप्ता यांची मुलगी यांनी त्यांचे हक

अधिकार, हितसंबंध व शेअर सदर फ्लॅटमधील

श्री. सुधीर भगवान गुप्ता यांच्या नावे सदर फ्लॅटचे

हस्तांतरण रिलीज्ड केले. त्यामुळे, सोसायटीने सदर फ्लॅट

त्यांच्या नावे हस्तांतरण केला व त्यांनी शेअर प्रमाणपत्र

दि. १५.१०.२०२३ रोजी केले. आता ते वरील सद

फ्लॅटची विक्री कोणाही इच्छुक खरेदीदार यांना करत

आहेत. जर कोणाही व्यक्तीस सदर वरील मालमत्ता व

वरील मालमत्तेचे कायदेशीर वारस यांच्या संबंधा

कोणतेही दावे. आक्षेप असल्यास तसेच विक्री. हस्तांतरण

वारसाहक, गहाण, भाडेकरार, अधिकार, हितसंबंध आर्द

काही असल्यास त्यांनी सदर व्यक्तींचे दावे वा आक्षेप कार्ह

असल्यास संबंधित दस्तावेज पुरावे यांच्यासह लेखी

प्रसिद्धी तारखेपासून १४ दिवसांच्या आत सूचित करावे

१४ दिवसानंतर संदर फ्लंट जागेच्या संबंधातील हकांचे

कोणतेही दावे विचारात घेतले जाणार नाहीत व माई

अशील कोणाही इच्छुक खारेदीदार वरील सदर मूळ

करारांच्या संबंधात त्यांच्या नावे सदर मालमत्तेची विक्री

कार्यालय क्र. २३, १ ला मजला, सन शाइन हाइट्स, रेल्वे स्टेशन जवळ, नालासोपारा (पूर्व), जि. पालघर - ४०१२०९

हस्तांतरण करण्याकरिता पुढील प्रक्रिया करतील.

दि. ०३.११.२०२३

अरूण भगवान गुप्ता (मूलगा)

ुः.., अनिल भगवान गुप्त

च्या मृत्यूनंतर त्यांच्या मागे १. श्रीम. शांतीदेवी भगवान

. सोनम बिल्डर्स यांनी वरील सदर फ्लॅंट

NARATAN KENI resident of Jarga Niwas Ram Nagar; Chincholi Bunder Road, Malad West; Mumbai - 400064 had mortgaged his TWO house property detailed in schedule below by executing necessary documents & depositing Original title documents of the same witl my client's LAXMI GANGAREDDY MASAM SUNANDA GANGAREDDY MASAM both residing at, 311/1, 3rd Floor, Ganesh Bldg. No. 1, Hanuman Nagar SRA CHS Ltd., Irla Bridge, Andheri (W), Mumbai HAT the said KISHAN NARAYAN KENI has

t has come to my clients notice that the said heirs have, or, are attempting to se &/or create third party rights in the said

with the documentary proof thereof, to the undersigned, within fourteen days from the date of publication hereof, failing which the claim if any, shall be deemed to have been given up or waived. Any person acting on the misrepresentation of the said heirs & entering into documents of what so eve nature herein after, shall do so subject to my client's interest in the said two property & the same shall be entirely at the risk, cost & consequence of the said

16x16 Sq. Fts. b) ALL THAT Piece & parcel comprising

House no. 124, situated in Village – Waksai; Taluka - Maval; District – Pune, admeasuring 43 Sq. Fts. With open space admeasuring 16x16 Sq. Date: 03/11/2023

ace: Mumbai Adv. Sanjay Haritwal 06, Harit Niwas, Near Kamgar Kendra, Gundavali Village, Andheri East, Mumbai – 400069

आर. एल. मिश्र

वकील, उच्च न्यायालय, मुंबई

सूचना देण्यात येते की, मूळ आवंटी श्रीम. उशा अशोक देसाई हे कोअर हाऊस क्र. ए-५, मोजमापित २५ चौ. मीटर, बिल्ट अप क्षेत्रफळ धारक चारकोप (१) आदर्श सीएचएस लि., प्लॉट क्र. ३६०, आरएससी-३८, चारकोप सेक्टर क्र. ३, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७ येथील मालमत्ता म्हाडा मंडळाद्वारे त्यांच्या आवंटन पत्र अंतर्गत आवंटी आहेत व त्यानंतर सदर सोसायटीने विभिन्न क्र. २१ ते २५ धारक शेअर प्रमाणपत्र क्र. ५ दि. १५.०३.२०११ अंतर्गत रु. ५०/- प्रत्येकीच्या ५ संपूर्ण प्रदानित शेअर्स जारी केले आहेत व त्यानंतर करार दि. १२.०६.२००० अंतर्गत मूळ आवंटि श्रीम. उशा अशोक देसाई यांनी सदर कोअर हाऊस कु. संध्या गोविंद गायकवाड यांना विक्री केला व नंतर ॲडज्युकेशन क्र. बी/४४१६/२०११ दि. २१.११.२०११ योग्य स्टॅम्प ड्युटी व दंडाचे प्रदान सदर करार दि. १२.०६.२००० रोजी परिशिष्ट यांच्यासह विक्री केला व घोषणा करार दि. २८.११.२०११ रोजी दस्तावेज क्र. बीडीआर-१६-११०३६-२०११ दि. २८.११.२०११ अंतर्गत नोंदणीकृत केले व तसेच म्हाडा हस्तांतरण म्हाडा पत्र क्र. १२७६/१२ दि. १३.०३.२००२ अंतर्गत केले व शेअर प्रमाणपत्र कु. संध्या गोविंद गायकवाड यांच्या नावे केले व कालांतराने माझ्या अशील ुकु. संध्या गोविंद गायकवाड यांच्याकडून सदर मूळ आवंटी पत्र जे मूळ आवंटी अर्थात श्रीम. उशा अशोक देसाई यांच्या नावे जारी केले होते ते हरवले/ गहाळ झाले आहेत व सदर गहाळ/ हरवलेल्या संबंधात तक्रार मुंबई उपनगरीय, चारकोप पोलीस स्टेशन, मुंबई येथे तक्रार क्र. १००१०६-२०२३ दि. ०२.११.२०२३ रोजी दाखल केली आहे.

कोणाही व्यक्तीस वा व्यक्तींना वरील सदर कोअर हाऊस संबंधात व कोणत्याही अन्य संबंधित दस्तावेज व/वा जागा वा कोणत्याही भागाच्या संबंधात तसेच मूळ आवंटींच्या नावे म्हाडाद्वारे जारी केलेले मूळ आवंटन पत्र गहाळ/ हरवलेल्या संबंधात कोणतेही दावे वा दावे असल्यास तसेच अधिकार, हक्क वा हितसंबंध, गहाण, अडथळे, भाडेकरार, धारणाधिकार, प्रभार वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे सदर लेखी स्वरूपात दस्तावेज पुरावे यांच्यासह श्री. अनुज विनोद मोरे यांना, वकील, मुंबई उच्च न्यायालय, त्यांचे कार्यालय येथे मोर असोसिएटस यांच्या नावे पत्ता ८५/डी-४ गोराई (१) विश्राम सीएचएस लि., आरएससी-१, गोराई -१, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९१ येथे सदर तारखेपासून १४ दिवसांच्या कालावधीच्या आत सूचित करावे अन्यथा, सदर दावे वा दावे, काही असल्यास ते अधित्यागीत व परित्यागीत मानले जातील.

मुंबई येथे दि. ०३ नोव्हेंबर, २०२३

अनुज विनोद मोरे वकील, मुंबई उच्च न्यायालय

#### ज्युपिटर इन्फोमेडिया लिमिटेड

सीआवएन : L22200MH2005PLC152387 **नोंदणीकृत कार्यालय :** 336 लक्ष्मीप्लाझा लक्ष्मी इंडेस्टेट न्यु लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई 400 053. ईमेल : jupiter@jimtrade.com वेबसाइट : www.jupiterinfomedia.com दूर. क्र. 91-22-26341691 दि. 30 सप्टेंबर, 2023 रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय अहवालाचा सारांश (रु. लाखात)

अनु. क्र.	विवरण	तिमाही अखेर दि. 30.09.2023 अलेखापरीक्षित	अर्ध वर्ष अखेर दि. 30.09.2023 अलेखापरीक्षित	तिमाही अखेर दि. 30.09.2022 अलेखापरीक्षित
1.	कार्यचलनामधून एकूण महसूल (निव्वळ)	48.20	85.68	121.60
2.	कर पूर्व व अतिविशेष बाबी पूर्व नफा व तोटा	271.59	556.03	108.80
3.	अतिविशेष बाबींपश्चात व कर पूर्व निव्वळ नफा	271.59	556.03	108.80
4.	कर पश्चात निव्वळ नफा	167.08	340.81	69.39
5.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	167.08	340.81	69.39
6.	प्रदानित इक्विटी भाग भांडवल	1002.00	1002.00	1002.00
7.	राखीव (मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित	1081.20	1081.20	524.15
8.	प्रति शेअर उत्पन्नाकरिता मूळ व सौम्य (रु. 10/- प्रत्येकी)	1.67	3.40	0.69

दि. 30 सप्टेंबर, 2023 अखेर तिमाहीकरिता अलेखापरीक्षित स्थायी वित्तीय अहवालाचा सारांश								
अनु. क्र.	विवरण	दि. 30.06.2023 अखेर तिमाही	दि. 30.09.2023 अखेर अर्ध वर्ष	तिमाही अखेर 30.09.2022				
1.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	0.79	6.40	0.86				
2.	कर पश्चात निव्वळ नफा	21.58	34.62	19.46				
3.	कर पूर्व निव्वळ नफा	16.35	27.02	12.53				
4.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	16.35	27.02	12.53				
2. वरील सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन् 2015 च्या विनियम 33 अंतर्गत								
एक्सचे	एक्सचेंजेससह दाखेल तिमाही अखेर वित्तीय  वर्ष अहवाल यांचा विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. वरील							

एक्सचन्त्रसिह द्वाखल तिमाहा अखर । वताय वर्ष अहबाल याचा विस्तृत प्रारूपाचा साराय आहे. वराल अहबाताचा संपूर्ण प्रारूप तिमाही वित्तीय अहबात स्टांक एक्सचेंज वेबसाइट वर व कंपनीची वेबसाइट www. bseindia.com व www.jupiterinfomedia.com वर उपलब्ध आहे. 3. वरील अहबाल संचालक मंडळाच्याद्वारे मंजूर केला आहे व लेखा समिती द्वारे मर्यादित केला आहे व त्यांची संबंधित सभा दि, 02.11.2023 रोजी आयोजित केली आहे. कंपनीचा वैधानित लेखा अहबाल सदर अहबालाच्या सुधारित आहे.

#### जाहीर सूचना

सूचना देण्यात येते की, मूळ आवंटी श्रीम. परवीन बानू अरिफ शेखा हे कोअर हाऊस क्र. बी-१, मोजमापित २५ चौ. मीटर, बिल्ट अप क्षेत्रफळ धारक गोराई (१) विश्वमित्र सीएचएस लि. प्लॉट क्र. १००, आरएससी-१०, गोराई-१, बोरिवली (पश्चिम) मुंबई ४०० ०९१ येथील मालमत्ता म्हाडा मंडळाद्वारे त्यांच्या आवंटन पत्र क्र. २२२८/८९ दि. ०६.०६.१९८९ व ॲम्प. अंतर्गत आवंटी आहेत व म्हाडा लोन इन्स्टॉलमेंट पासबुक दि. ०१.१२.१९८९ अंतर्गत विहित अटी व शर्ती अनुसार तसेच सदर सोसायटीचे बोनाफाईड सभासद आहेत व सदर सोसायटीने विभिन्न क्र. ००१ ते ००५ घारक शेअर प्रमाणपत्र क. ००१ अंतर्गत रु. ५०/- प्रत्येकीच्या ५ संपर्ण प्रदानित शेअर्स जारी केले आहेत नंतर श्रीम. परवीन बानू अरिफ शेखा यांनी सर्व त्यांचे हक्क, अधिकार, हितसंबंध श्रीम. कोकिला नलिन राघवनी व ॲम्प, यांच्या नावे विक्री, हस्तांतरण, अभिहस्तांकन केले, श्री, नलिन चिमणलाल राघवानी यांनी त्यांचे करार दि. १६.०३.१९९४ रोजी विहित अटी व शर्तींवर व पत्र अनुसार श्रीम. कोकिला नलिन राघवनी व ॲम्प., श्री. नलिन चिमणलाल राघवनी व त्यानंतर योग्य स्टॅम्प ड्युटीचे प्रदान करावे व दंड सदर करार दि. १६.०३.१९९४ अंतर्गत स्टॅम्प्स कलेक्टर बोरिवली धारक दस्तावेज क्र. ॲडजुकेशन क्र. आयएमपी/९२२/२०२३ दि. २३.०८.२०२३ अंतर्गत केले सन १९९४ पासून माझे अशील श्रीम. कोकिला नलिन राघवजी व ॲम्प., श्री. नलिन चिमणलाल राघवनी हे त्यांच्या कुटुंब सभासद यांच्यासह राहतात वमूळ आवंटि श्रीम. परवीन बान अरिफ शेख या त्यांच्या कटंबाच्या सभासद नाही आहेत व त्यांना सदर रूम जागा संबंधात कोणतेही आक्षेप नाही आहेत व आता माझे अशील अर्थात श्रीम. कोकिला नलिन राघवनी व ॲम्प., श्री. नलिन चिमणलाल राघवनी यांनी म्हाडा द्वारे थकित रक्कमेचे प्रदान करावे व म्हाडा हस्तांतरण / नियमन सदर कोअर)हाऊस संबंधात करावे व त्यांच्या नावे सदर सोसायटीचे शेअर्स करावे व कायद्यानुसार माझे अशील हे वरील सदर कोअर हाऊसचे विशेष वापरकर्ता व एकमेव मालक आहेत. कोणाही व्यक्तीस वा व्यक्तींना वरील सदर कोअर हाऊस संबंधात व कोणत्याही अन्य संबंधित दस्तावेज

व/वा जागा वा कोणत्याही भागाच्या संबंधात कोणतेही दावे वा दावे असल्यास तसेच अधिकार. हक वा हितसंबंध, गहाण, अडथळे, भाडेकरार, धारणाधिकार, प्रभार वा अन्य काही असल्यास त्यांनी याद्वारे सदर लेखी स्वरूपात दस्तावेज पुरावे यांच्यासह श्री. अनुज विनोद मोरे यांना, वकील, मुंबई उच्च न्यायालय, त्यांचे कार्यालय येथे मोर असोसिएट्स यांच्या नावे पत्ता ८५/डी-४, गोराई (१) विश्राम सीएचएस लि., आरएससी-१, गोराई -१, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०९१ येथे सदर तारखोपासन १४ दिवसांच्या कालावधीच्या आत सूचित करावे अन्यथा, सदर दावे वा दावे, काही असल्यास ते अधित्यागीत व परित्यागीत मानले जातील. मुंबई येथे दि. ०३ नोव्हेंबर, २०२३

> अनुज विनोद मोरे वकील, मुंबई उच्च न्यायालय

## **PUBLIC NOTICE FOR CLAIM**

I HAI THE SAIG KISHAN NAKAYAN KENI NAS since died at Mumbai on 04.09.2023 leaving behind three heirs i.e. Mrs. Kusum Kishan Keni [Wife], Ms. Kalpana Kishan Keni [Daughter] & Mr. Deepak Kishan Keni [Son].

Any person already having any claim of any nature whatsoever in respect of the said two property's, is hereby required to make the same known, in writing along executant which please note.

SCHEDULE

a) ALL THAT Piece & parcel comprising
House no. 119, situated in Village —
Waksai; Taluka - Maval; District —
Pune, admeasuring 15x30 Sq. Fts.
With open space admeasuring

NOTICE is hereby given that I am investigating the title of M/S. AAS INFRA CONSTRUCTION consisting of Partners Mr. Aslam Amir INFRA CONSTRUCTION consisting of Partners Mr. Aslam Amin Siroha and Mr. Farooq Aslam Siroha having its office at 403, Shreeji Krupa Co-operative Society, 77/84 Abhaychand Gandhi Marg, Mumbai 400003, in respect of the below mentioned Properties and more particularly described in the First, Second and Third Schedule hereunder written. All persons having any share, right, title, benefit, interest, claim, objections or demands in respect of the said Properties or any part thereof by way of sale, exchange, transfer, assignment, mortgage, charge, gift, trust, inheritance, occupation, possession, tenancy, subtenancy leave and license care-taker basis lease sub-lease lies.

tenancy, leave and license, care-taker basis, lease, sub-lease, lien, maintenance, easement, other rights through any agreement, conveyance deed, writing, devise, bequest, succession, family arrangement / settlement, litigation, decree or court order of any court of law, lis pendens, custodia legis, contracts /agreements, developments rights, FSI or encumbrance or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing along with documentary proof to the undersigned at its office at 28, 3<sup>rd</sup> Floor, New Bansilal Building, Raja Bahadur Mansion, Opp Bombay House, 11, Homi Modi Street, Fort, Mumbai-400 001, within 7 (Seven) days from the date of publication hereof, failing which, any such share, right, title, benefit, interest, claims, objections and/or demand shall be disregarded and shall deemed to have been waived and/or abandoned or withdrawn and my clients shall proceed to complete the transaction.

FIRST SCHEDULE REFERRED TO ABOVE

(Description of the said Property No. 1.)

#### (Description of the said Property No. 1)

ALL THAT piece and parcel of land together with structures earlie known as "SHIREENBAI BUILDING" and now known as "Husaini House" known as "SHIREENBAI BUILDING" and now known as "Husaini House" standing thereon bearing Cadastral Survey No. 1652 of MAND'V Division, admeasuring approx. 294.00 in sq.yds equivalent to 245.82 ir sq. meters, assessed under "B" Ward No. 3130 of M.C.G.M Collectors New no. 6497, and situate, lying and being at old street no. 108/118 and new street no. 98-106, 1st Chinch Bunder Road, Mumbai 400009

All that piece or parcel of land together with the ground and first floor building standing thereon known as "YUNUS MITHWANI BUILDING", admeasuring 68.56 sq, mts or thereabouts.

No. 1653 of Mandvi Division, assessed under "B" Ward No.3129 (1-2), by the pure Callector's New No. 4072 and Murphai situate lying and being and being and period to the control of the con

tenure Collector's New No.6497 and Mumbai, situate, lying and being a 108, J.B. Shah Marg (1st Chinch Bunder Road) Khadak, Mumbai-400 009 THIRD SCHEDULE REFERRED TO ABOVE (Description of the said Property No. 3)

ALL THAT piece and parcel of land together with the structure standing thereon known as "Banu Mansion", admeasuring 90.95 sq, mts or thereabouts, bearing Cadastral Survey No. 1654 of Mandvi Division, assessed under 'B' Ward No. 2834 and registered in the Books of Collector of Land Revenue under Collector's Old No.1215-16. New No.6949, Mumbai, situate, lying and being at junction of Hanbada Road. Chinch Bunder First Road (Khadak), Mumbai-400 009.

Ms. Dipti Shah Advocates & Solicitor England & Wales

फॉर्म जी

Dated this 3rd day of November, 2023.

मुंबई येथे बांधकाम व्यवसायामध्ये कार्यरत सुप्रीम बंगलोज प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकरिता स्वारस्यांच्य अभिव्यक्तींचे आमंत्रण

(दिवाळखोरी व कर्जबाजारीपणा बोर्ड ऑफ इंडिया (कॉर्पोरेट व्यक्तींकरिता दिवाळखोरी ठराव प्रक्रिया)

	विानयमन, 2016 च्या विान	त्यमन ३६ए(1) अतगत)		
	संबंधित	विवरण		
1.	कॉर्पोरेट ऋणकोचे नाव तसेच पॅन/सीआयएन/ एलएलपी क्र.	सुप्रीम बंगलोज प्रायव्हेट लिमिटेड सीआयएन : U45400MH2011PTC218596 पॅन : एएयुसीएस9506जे		
2.	नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता	सुप्रीम हाऊस, प्लॉट क्र. 94/सी, आय. आय. टी. समोर, पवई, मुंबई महाराष्ट्र 400 076 भारत.		
3.	यूआरएल वेबसाइट	https://sbpl.stellarinsolvency.com		
4.	निश्चित मालमत्ता उपलब्ध असलेल्या ठिकाणाचा तपशील	उपलब्ध नाही, कंपनीमध्ये विद्यमान निश्चित मालमत्ता नाही.		
5.	मुख्य प्रोडक्ट्स / सर्व्हिसेसची प्रतिष्ठापित क्षमता	उपलब्ध नाही		
6.	गत वित्तीय वर्षामध्ये विक्री केलेल्या मुख्य प्रोडक्ट्स/ सर्व्हिसेसची मात्रा व मूल्य	उपलब्ध नाही, दि. 31.03.2022 अनुसार त्यांच्या वित्तीय अहवालाकडून कोणतेही कंपनीचे कार्यचलन नाही.		
7.	कर्मचारी / वर्कमेन यांची संख्या	शून्य		
8.	गत उपलब्ध वित्तीय अहवाल यांसह पुढील तपशील (शेड्युल्स समवेत) व दोन वर्ष, धनकोंची सूची, संबंधित तारीख संबंधित उपक्रम व प्रक्रिया उपलब्ध	supremebungalows.sipl@gmail.com		
9.	कोडच्या अनुच्छेद 25(2)(एच) अंतर्गत ठराव अर्जदारांकरिता पात्रता उपलब्ध असलेले	तपशिलाकरिता, कृपया संपर्क साधा supremebungalows.sipl@gmail.com वेबसाइटला भेट द्यावी : https://sbpl.stellarinsolvency.com/		
10.	स्वारस्यांची अभिव्यक्ती स्विकृतीची अंतिम तारीख	दि. 18 नोव्हेंबर, 2023		
11.	प्रस्तावित ठराव अर्जाची तरतूदीय सूची जारी करण्याची तारीख	दि. 24 नोव्हेंबर, 2023		
12.	तरतूद सूचीचे आक्षेप सादरीकरणाची अंतिम तारीख	दि. 29 नोव्हेंबर, 2023		
13.	प्रस्तावित ठराव अर्जाची अंतिम सूची जारी करण्याची तारीख	दि. 01 डिसेंबर, 2023		

16. ईओआय सादरीकरणाकरिता प्रक्रिया ईमेल आयडी supremebungalows.sipl@gmail.com दि. 03.11.2023 आयबीबीआय नोंटणीकरण क. : IBBI/IPA-001/IP-P-00153/2017-2018/10322)

 प्रस्ताबित ठराव अर्जाचे आयोजन ठरावाकिस्ता विनंती व माहिती उपक्रम जारी करण्याची तारीख, मुख्यांकन मंट्रीक्स व विनंती 15. ठराव आराखंडा सादरीकरणाकरिता अंतिम तारीख दि. 05 जानेवारी, 2023

> सुप्रीम बंगलोज प्रायव्हेट लिमिटेडकरिता - सीआयआरपी अंतर्गत सट 1बी, 1 ला मजला, 22/28ए, मनोहरपुकूर रोड, देशोप्रिया पार्क, कोलकाता 700~029



बॉम्बे मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड

वारते / मॉरेल | गावीव मलग | रमाग स्क्रम

#### विक्रीकरिता सूचना

जशी आहे जेथे आहे व जेथे कुठे आहे तत्त्वावर बँकेचा ताबा घेण्यामध्ये खालील वाहनांची विक्री करण्याकरिता अधोहस्ताक्षरित यांना दि. १७.११.२०२३ रोजी दु. ४.०० पर्यंत मोहोरबंद लिफाफ्यामधून प्रस्ताव मागवीत आहेत. कर्जदार दि. १६.१०.२३

4,41417	अनुसार थिकत रक्कम	जारुना/ माउरा	राजाज मूर्रज	ठेव रु. मध्ये		
कु. पुजा जाधव	१७,२३,०५०.००	ह्युंदाई आय– २० अस्ता कार	६,००,०००.००	६०,०००.००		
मुंबई येथे बॉम्बे मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या नावे इरठे जमा करण्याकरिता						

बँक डाफ्ट/ पे ऑर्डर (एनईएफटी मार्फत इरठेचे प्रदान) जे जर बोली अयशस्वी असेल तर व्याजाविना व नापरतावा असतील. बॉम्बे मर्कटाईल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुख्यालय ७८, मोहदाली रोड, मुंबई ४०० ००३ येथे दि. १८.११.२०२३ रोजी स. ११.०० वा. अधोहस्ताक्षरित यांच्याद्वारे प्रस्ताव उघडण्यात येतील. खुली लिलाव बोली सदर ठिकाणी त्याच वेळी प्रस्तावित करण्यात येईल व त्यांचे प्रस्ताव करण्यात येतील. यशस्वी प्रस्तावदार / बोलीदार यांनी २५% जमा (१०% इरठे रक्कमेसह) बोली रक्कमेकरिता तात्काळ जमा करावे व त्यानंतर लिलाव करण्यात येईल व लिलावाच्या तारखोपासून १५ दिवसांच्या आत उर्वरित ७५% जमा करावे अन्यथा बँक कोणत्याही सूचनेविना प्रस्ताव प्रदान करण्याकरिता संपूर्ण रक्कम जमा करेल. कोणतेही कर दंड, प्रभार खारेदीदार यांच्याद्वारे सदर वाहनांवर प्रदानित असतील. इच्छुक खारेदीदार यांनी बॉम्बे मर्कटाईल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, झेन जी. रंगूनवाला बिल्डींग, ७८, मोहम्मदअली रोड, मुंबई ४०० ००३ येथे दि. ०८.११.२०२३ रोजी १२.०० ते ३.०० दरम्यान विक्रीकरिता पडताळणी करावी व पार्किंग साईट दूर. क्र. ०२२-२३४६३६७० येथे संपर्क करावा. विक्रीकरिता कोणत्याही अटी व शर्तींसाठी चौंकशी असल्यास अधोहस्ताक्षरित जीएसटी (गुड्स ॲन्ड सर्व्हिस टॅक्स) यशस्वी बोलीदारांद्वारे वाहनांच्या विक्री मूल्यांवर लागू असेल. बँक सर्व प्रस्ताव स्विकत करण्याचा वा कोणतेही प्रस्ताव रह करण्याचा अधिकार राखान आहे.

सदर सूचना कर्जदार/ हमीदार यांना वरील कर्ज संबंधात उपलब्ध असून प्रतिभूती अनुसार आम जनतेस वा कर्जदार विशेषत: यांना सूचना देण्यात येते आहे व लिलाव अनुसूची अनुसार खाजगी ट्रिटी मार्फत विक्री च्या मार्फत प्रतिभूती मार्फत करावे. सूचना याद्वारे वरील निर्देशित रक्कमेचे प्रदान करावे व तुमच्याकडून व्याजासह वसुलीसह उर्वरित रक्कमेची मालमत्तेची लिलाव विक्री करण्याकरिता निश्चित तारीख केली आहे. सूचना याद्वारे देण्यात येते की, लिलाव विक्रीकरिता निश्चित तारखेपूर्वी वरील अनुसार रक्कमेचे प्रदान करावे अन्यथा वाहनांची विक्री व उर्वरित थकबाकी तुमच्याकडून व्याज व मूल्यासह वसुल करण्यात येईल.

अबुझार रिझवी सहा. महाव्यवस्थापक, ए. आर. एम. सी.

ठिकाण : मुंबई दि. ०२.११.२०२३

यादारे माझे अशील वा मला वा त्यांचे काउन्सेल वा यांना सद

दावे, आक्षेप यांच्या संबंधात कोणतेही दावे असल्यास कोणार्ह व्यक्तीस सदर संबंधात हक, अधिकार, हितसंबंध असल्यास तसेच सदर फ्लॅटमधील काही असल्यास कायदेशीर वारस/ विक्री / गहाण आदी मार्फत संबंधित पुरावे यांच्यासह सदर योग्य परावे यांच्यासह १४ दिवसांच्या आंत सूचित करावे अन्यथ

सूचना याद्वारे देण्यात येते की, दिवंगत श्री. मनसुरभाः नाजमुद्दीन कपासी हे फ्लॅट धारक फ्लॅट क्र. ६०३/ए विंग

हावा मजला, ओफ राज एनक्लेव्ह बी ऑफ सोसायट

श्री राज एनक्लेव्ह को=ऑप हा मो लि म्हणन जात आयडिअल पार्क रोड, सेवेन स्क्वेअर अकादमीजवळ, मीरा रोड (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०७ येथील मालमत्तेचे संयुक्त मालक

होते, दिवंगत श्री. मनसुरभाई नाजमुद्दीन कपासी यांच मृत्यू दि. २३.०५.२०२१ रोजी झाला त्यांच्या मागे त्यांची पर्त्न

श्रीम. जबेदाबेन मनसरअली कपासी व चार अन

१. सिलम मनसुरअली कपासी २. झिहरा मनसुरभाई कपासी, ३. नझेमा झोएब अलीभाई, ४. वाहिदा एम

**जालवाला** हे केवळ कायदेशीर वारस आहेत व सदर फ्लॅट विक्री

करण्यास इच्छुक आहेत. सर्व बँक, वित्तीय संस्था, कोणतेही वैयक्तिक व्यक्ती आदींर्न

आर. जे. मिश्रा (वकील उच्च न्यायालय दि. ०३.११.२०२३ नोदरी भारत सरकार कार्यालय : १०९, भाईदया नगर, बी-बिल्डींग, गोपी महल

टिलजवळ, नवघर रोड, भाईंदर (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०५

**PUBLIC NOTICE**